

To

BSE Ltd.

Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street

Mumbai – 400 001 Script Code : **500366** National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Plot No. C, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai – 400 051 Symbol: ROLTA

December 10, 2022

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement confirming dispatch of Notice of 32nd Annual General Meeting and Annual Report for the Financial Year 2021-22

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisements for Notice of 32nd Annual General Meeting and Annual Report of Rolta India Limited for the Financial Year 2021-22. The advertisements appeared in December 09, 2022 edition in Financial Express (English) and in Navshakti (Marathi).

Kindly take the same on your records and oblige.

Thanking you.

Yours faithfully, For **Rolta India Limited**

Hetal Vichhi Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

ROLTA INDIA LIMITED

EBULLIENT AUTOMATION LLP LLPIN: AAE-4654

FINANCIAL EXPRESS

G-3, Shri Vihar, Liberty Garden Road no.1 Shramadan Street, Malad West,

Mumbai-400064 Email ID: nisarg.shah@ebullientlife.in

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of Section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that EBULLIENT AUTOMATION LLP, a Limited Liability Partnership may be registered under

Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Company limited by shares;

. The Principal objects of the Company are

"1. To provide cost effective solutions for engineering, installation, operation, facility management and management technologies raging from network, infrastructure and management, surveillance fire alarm systems, access control systems, home and office automation.

2. To act as intermediary for providing above services and earn commission income therefrom"

3. A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the office situated at G-3, Shri Vihar, Liberty Garden Road no. 1, Shramadan Street, Malad West, Mumbai-400064

. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot no. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, Gurgaon, Haryana, India, 122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the Company at its registered office.

Dated this 09th day of December, 2022. Name(s) of the Applicant 1.Nisarg Harshad Shah

2.Alpa Mahendra Gala For

Advertising in

TENDER PAGES Contact

JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015 Landline No.:

67440215

TCFC Finance Limited

CIN: L65990MH1990PLC057923 Add: 501/502 Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021 Website: www.tcfcfinance.com Email id: investorservices@tcfcfinance.com Tel: 022-22844701

APPOINTMENT OF REGISTRAR AND SHARE TRANSFER AGENT

Notice is hereby given to the shareholders of TCFC FINANCE LIMITED ("Company") that the Company has migrated from its in-house share department and appointed M/s. Link Intime India Private Limited, as Registrar and Share Transfer Agent of the Company with effect from 7th December,

In view of the above, with effect from the above date, the Shareholders, Beneficial Owners, Depository Participants, and all other concerned are requested to send/deliver all documents /correspondence/ queries relating to the Company's securities at the below mentioned address:

Link Intime India Private Limited CIN: U67190MH1999PTC118368

C-101, 247 Park ,LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 Tel: 91-022-49186270 Fax: 91-022-49186060

Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

Address and other details of various centres of Link Intime Private Limited are available on www.linkintime.co.in

For TCFC Finance Limited Kinjal Sheth Place: Mumbai Date: 8th December, 2022 Company Secretary



GOVERNMENT OF ODISHA COMMERCE & TRANSPORT (TRANSPORT) DEPARTMENT SHORT NOTICE INVITING TENDER

"CHARTER SERVICES BETWEEN BHUBANESWAR & ROURKELA FOR TEAMS & OFFICIALS OF FIH ODISHA HOCKEY MEN'S **WORLD CUP 2023"**

Government of Odisha, Commerce & Transport (Transport) Department desires to hire twin engine turbo prop ATR-72 Aircraft(s) complying to all safety norms as prescribed by the DGCA from time to time. The charter service will be required for movement of teams & officials of FIH Odisha Hockey Men's World Cup 2023 between Bhubaneswar & Rourkela from 07.01.2023 till 29.01.2023. Eligible and interested scheduled Airline operators may download the Short Notice Inviting Tender (SNIT) document which contains the details of the requirement from the following website of Government of Odisha and submit offer, their

https://tendersodisha.gov.in/nicgep/app https://ct.odisha.gov.in/tenders.

Proposals complete in all respect should reach the undersigned latest by 05:00 PM on 15.12.2022. Bids received after the above deadline shall be summarily rejected. The authority reserves the right to reject any or all the proposals without assigning any reason thereof.

> Additional Secretary to Govt. & Director of Aviation. **Commerce & Transport (Transport) Department Government of Odisha** OIPR-38001/11/0016/2223

PUBLIC NOTICE

Notice is here by given to public at large that my client intends to purchase following agriculture land situated at Gaon Belawali, Tal - Panvel, Dist - Raigad.

DESCRIPTION OF PROPETY

SR.NO.	GAON	SURVEY NO.	AREA HRP.
1	Belawali	164/1	0-39-4
2	Belawali	157	0-59-2 out of 0-37-5
3	Belawali	165/2	0-42-4 out of 0-29-3
		Total	1-06-8

Any persons including legal heirs having any claim, right, title, interests or objections over the above property, shall inform the undersigned in writing with supporting proofs with in a period of 8 days from the date of publication of this notice felling which any such claim by anyone shall not be considered.

Date:- 08/ 12/2022 Place:- Panvel

Adv. Satish C. Kale 306, Ganesh Tower, Motha Khanda, Sec - 17, New Panyel, 410206. Mob.No. 9881789888

FORM A **PUBLIC ANNOUNCEMENT** (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF A A ESTATES PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS

		to the second se
1.	Name of Corporate Debtor	A A ESTATES PRIVATE LIMITED
2.	Date of Incorporation Of Corporate Debtor	17/07/1996
3.	Authority Under Which Corporate Debtor Is Incorporated / Registered	Register of Companies, Mumbai
4.	Corporate Identity No./Limited Liability Identification No.of corporate debtor	U70100MH1996PTC101183
5.	Address of the Registered Office and Principal Office (if any) of Corporate Debtor	RNA Corporate Park Next to Collector's Office Kalanagar, Bandra(East), Mumbai MH 400051 IN
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	06/12/2022 - Date of Pronouncement of order
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	180 Days from date of commencement of resolution Process
8.	Name and registration number of the Insolvency Professional acting as Interim Resolution Professional	CMA Harshad Shamkant Deshpande Registration No- IBBI/IPA-001/IP-P-00166/2017-18/10335
9.		403, Kumar Millennium, Jaibhavani Nagar, Paud Road, Near Rohan Corner, Kothrud, Pune-411038. Email Id: harshad_de@hotmail.com
10.	Address and e-mail to be used for	Harshad S Deshpande & Associates,

Cost Accountants correspondence with the Interim 403, Kumar Millennium, Jaibhavani Nagar, Paud Resolution Professional Road, Near Rohan Corner, Kothrud, Pune-411038. Email Id: cirp.aaestate@gmail.com 11 Last date for submission of claims 20/12/2022 12 Classes of creditors, if any, under clause(b) Home Buyers

of sub-section (6A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional 13 Names of Insolvency Professionals identified to For Class of Creditors: Home Buyers act as Authorised Representative of creditors in 1. Sanjeev Kumar Pandey -IBBI/IPA-001/IP-P-02718/2022-2023/14159 a class (Three names for each class)

3. Suresh Chandra Jena -IBBI/IPA-001/IPP-01540/2019 -2020/12473 (a) Relevant Forms and Web link: https://ibbi.gov.in/home/downloads (b)Details of authorized representatives Physical Address: As mentioned

2. Vaishali Arun Patrikar -

IBBI/IPA-002/IP-N00812/2019 -2020/12566

The creditors of AA Estates Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 20/12/2022 to the interim resolution professional at the address mentioned The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All othe

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement

of a corporate insolvency resolution process of the A A Estates Private Limited on 06/12/2022.

creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. SD/- CMA Harshad S Deshpande

Interim Resolution Professional Place - Pune

YES // BANK

YES BANK LIMITED

Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055

Publication of Notice u/s 13 (2) of the SARFAESI Act

Notice is hereby given that the under mentioned borrower(s)/ co-borrower(s)/ guarantor(s)/mortgagor(s) who have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Bank and whose loan accounts have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of the Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) calling upon them to repay the amount mentioned in the respective demand notice. In connection with above, notice is hereby given once again to the below mentioned borrower(s)/ co-borrower(s) guarantor(s)/mortgagor(s) by way of this public notice & are hereby called upon to make payment of outstanding amount indicated herein below together with further interest thereon, within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act.

Loan A/c No/ Cust ID	Borrower, Co-Borrower Name, Mortgagor / Guarantor Name	O/s. As per 13(2) Notice	NPA Date
Cust ID: 5578156	Ganesha Enterprise (Propriter: - Jatin Girish Sheth), Rima Girish Sheth	₹ 45,33,767.10	10-11-2022 24-10-2022
· CONTROL CONTROL CONTROL SECURIO (1980) - 1980 - 1980 - 1980 - 1980 - 1980 - 1980 - 1980 - 1980 - 1980 - 1980	rity interest details of the mortgaged property		

Cust ID: Pankaj C. Sheth, Mrs. Arti Pankaj Sheth 1.82,28,706.36 29-10-2022 4305267 & Kirit Chhabildas Sheth

No.312, 3rd Floor, Dattani Trade Centre Premises CHSL, Chandavarkar Road, Near Municipal Office, Shanti

Jaya Hotel, Nallasopara East, Taluka Vasai, Dist. Palghar-401209. Secured Property 3:- Flat No.304, 3rd Floor, Bhupati Bldg., Plot No.19, Sector No.16, Kalamboli Navi Mumbai - 410218

21-11-2022 Mr. Vijay Sunil Das, AFH006800793296 34,89,695.10 | 13-10-2022 Mrs. Lata Sunil Das

M/s. Gangar Electronics (Prop. Kirankumar 21-11-2022 4 Cust ID:- 6392809 Gangar), Mr. Rajesh Ramchandra Patil & 70,41,833.12/-29-08-2022

jeevangram Cooerative Housing Society Ltd, Kalwa (west), Thane-400605.

Anand Kumar S Mourya, Mrs. Madhuri Anand Cust ID:

DETAILS OF THE SECURITY/SECURITY INTEREST DETAILS OF THE MORTGAGED PROPERTY: FLAT NO.402, MALAD SHREE RAM KRUPA, BRAHMAN SABHA ROAD, MALAD WEST, MUMBAI-400064 Cust ID: Mrs. Nenubai M Choudhary, Mr. Madanlal

Details of the security/security interest details of the mortgaged property: Secured Property 1:- Flat No.105B Mahavir Plaza, Sector 5, Plot No. 11, MGM Road, Opp MGM Hospital, Kalamboli, Raigarh, Maharashtra-410218. Secured Property 2:- Shop No.21, Admeasuring 315 Sq. ft. Carpet Area, Stand View CHSL, Behind ST Stand

Plot no.394, Lokmanya Nagar, Panvel, Raigad-410206. The Drug Box - Mrs Pricety Shekkar wife of Shekkar 25-11-2022 Cust ID: Mustafa - proprietor of The Drug Box,

Built up Area on the 2nd Floor, Marigold-1 CHSL, Beverly Park, Near Kanakia School, Mira Road (East), Thane-401107 Mrs. Shila Ravindra Rakshe, 21-11-2022 AFH000100155167 Mr. Ravindra Nathu Rakshe 6,04,095.99/-13-10-2022 Details of the security/security interest details of the mortgaged property: D4, 519, admeasuring 23.41 sq. mtr

transfer or sale of that secured asset. Date: 09-12-2022 Authorised Officer Place: Maharastra

For YES BANK Limited

CIN: L31300KA1987PLC013543. Website: www.3m.com/in Mail id: investorhelpdesk.in@mmm.com

3M INDIA LIMITED

PLOT NO 48-51 ELECTRONICS CITY, HOSUR ROAD, BANGALOE - 560100 **NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES**

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced and the holder of the said Share Certificate share requested the Company for issue of Duplicate Share Certificates. Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid objection is received by the Company

the Company with respect to the original Share Certificates after the issue of duplicate thereof Sr. Name of the Certificate **■ Distinctive** No. Shareholders No./s Number/s **Shares** VIJAYKUMAR RAMANLAL 28450 8185681 - 8185720 | 100 B3M029606 RAMANLAL DAMODARDAS 8185721 - 8185760

within 15 days from the date of publication of this notice and no claims will be entertained by

Any person who has/have a claim in respect of the said certificates should lodge his/her/thei claim with all supporting documents with the Company at its Registered / Corporate Office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(s).

8185761 - 8185780

for 3M INDIA LIMITED, Date: 08.12.2022 **Company Secretary**



NAYNA VIJAYKUMAR

ROLTA INDIA LIMITED CIN: L74999MH1989PLC052384 Regd. Office: Rolta Tower-A, Rolta Technology Park, MIDC-Marol, Andheri (East), Mumbai - 400093. Tel. No.: 91-22-29266666; Fax No.: 91-22-28365992;

E-Mail: investor@rolta.com; Website: www.rolta.com NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING OF ROLTA INDIA LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of Rolta India Limited (CIN L74999MH1989PLC052384) will be held on Friday, December 30, 2022 at 12:30 p.m. (IST) through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses, as set forth in the Notice of the 32rd AGM which is sent by e-mail to all members of the Company.

In view of continuing pandemic caused by Covid-19 prevailing in the country requiring

social distancing, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular No. 14/2020 and 17/2020 dated 8th April, 2020 and 13th April, 2020 respectively read with Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 ("MCA Circulars") permitted the holding of AGM through VC/OAVM, without physical presence of members at a common venue. Accordingly, the 32rd AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with the MCA circulars and applicable provision of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations). Members may note that the participation in the 32rd AGM shall be only through VC/OAVM. In compliance with the aforesaid MCA Circulars and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1. CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by SEBI, the Notice of the 32™ AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 has been sent on and after December 08, 2022 to all members whose email addresses are registered with the Company /Depositories (DP). The Notice of 32nd AGM and Annual Report is also made available on the website of the Company i.e. www.rolta.com and the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL"), agency for providing remote electronic voting at www.evoting.nsdl.com. The instructions for joining the AGM are provided in the Notice

In terms of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs, the Resolutions for consideration at the 32rd AGM will be transacted through remote e-voting (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of NSDL have been engaged by the Company. In order to receive the 32nd AGM Notice and Annual Report, members are requested to register/update their email addresses with the Depositories in case share(s) are held in demat and with the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e. Link Intime India Private Limited (RTA) (www.linkintime.co.in) in case share(s) are held in physical mode. For any query relating to registration of e-mail address, members may write to

mt.helpdesk@linkintime.co.in. Members holding share(s) in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, December 22, 2022, shall be entitled to avail the facility of remote e-voting/

e-voting at 32rd AGM. All members are informed that:

 The Business stated in the Notice of 32nd AGM of the Company shall be transacted only through voting by electronic means;

The remote e-voting shall commence on Tuesday, December 27, 2022 at 9:00 a.m. IST and will end on Thursday, December 29, 2022 at 5.00 p.m. IST. Thereafter, the remote e-voting module will be disabled:

 The facility for e-voting system shall also be made available during the 32rd AGM. Those members attending the meeting through VC/OAVM and who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during the 32nd AGM; Members who have already casted their vote by remote e-voting prior to the 32nd AGM may attend the AGM but shall not be entitled to vote again;

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting at the AGM is Thursday, December 22, 2022; A person whose name is recorded in the register of members or in the register of

beneficial owners maintained with depositories as on cut-off date will be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the AGM. A person who becomes the member of the Company after dispatch of the notice of the

32rd AGM and holds share(s) as on the cut-off date may obtain the user id and password by sending a request at evoting @ nsdl.co.in. In case of any queries, you may refer to Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at

evoting@nsdl.co.in. Members holding share(s) in physical form, who have not registered their email addresses with the Company can obtain the Notice of the 32th AGM alongwith the Annual Report 2021-22 and / or login details for joining the 32rd AGM through VC/OAVM facility including e-voting, by sending scanned copy of request letter mentioning the folio no. and name of

the shareholder, self-attested copy of PAN and Aadhar Card by email to the Company's RTA at mt.helpdesk@linkintime.co.in. The instructions for attending the meeting through VC/OAVM and the manner of e-voting are provided in the Notice of the 32nd AGM. The Notice also contains detailed instructions for members holding share(s) in physical form or in dematerialised mode, who have not

registered their email address either with the Company or Company's RTA or DP. For Rolta India Limited

financialexp.epap.in

Hetal Vichhi Mumbai Company Secretary & Compliance Officer December 08, 2022



REPCO HOME FINANCE LIMITED

Jaykul Arcade, Dombivli (East) - 421201, Maharashtra.

POSSESSION NOTICE (For Immovable Properties)

Whereas the undersigned being Authorised Officer of Repco Home Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice on the dates mentioned below, calling upon them to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of

The Borrower. Co-Borrowers and the Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower

Co-Borrowers, Guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this the 05th day of December 2022. The Borrower, Co-Borrowers, Guarantor and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any

dealings with the property will be subject to the charge of the Repco Home Finance Limited, Following Branches for an amount and interest thereon mentioned below against each account. We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for transfer or sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured

creditor are tendered by you at anytime before the date fixed for sale or transfer of the secured asset.

SI.No.1:- Borrower: Mrs. Bharti Surendra Ahire, W/o. Surendra Ahire, Room No.36, Buddha Vikas Zopadpatti, D.B. Pawar Chowk, Char Chawl Road, Ramabai Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400075. Also at: Flat No.007, Omkar Appartment, Ground Floor, Survey No.48, Hiss No.8-B, Pisavalli, Kalyan East, Kalyan Taluka, Thane District, Maharashtra - 421306. Also at: Western Railway, 7th Floor, Churchgate Station, Mumbai - 400008. Co-Borrower - I: Miss. Chhaya Surendra Ahire, D/o. Surendra Ahire, Room No.36, Buddha Vikas Zopadpatti, D.B. Pawar Chowk Char Chawl Road, Ramabai Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400075. Also at: Flat No.007, Omkar Appartment Ground Floor, Survey No. 48, Hiss No.8-B, Pisavalli, Kalyan East, Kalyan Taluka, Thane District, Maharashtra 421306. Also at: M/s. Home Credit India Finance Pvt. Ltd., Plot No.R-847 1/3, Reliable Tech Space, Next to Sify Technology, T.T.C. Industrial Area, MIDC Industrial Area, Rabale, Navi Mumbai - 400701, Co- Borrower - II: Mr. Mayur Surendra Ahire, S/o. Surendra Ahire, Room No.36, Buddha Vikas Zopadpatti, D.B. Pawar Chowk, Char Chawl Road Ramabai Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400075. Also at: Flat No.007, Omkar Appartment, Ground Floor, Survey No.48, Hiss No.8-B. Pisavalli, Kalyan East, Kalyan Taluka, Thane District, Maharashtra - 421306. Guarantor: Mr. Ashok Uttam Pagare - Anuttam Niwas, O.T. Section, Vadolgaon, Ulhasnagar - 2, Thane District - 421002. Also at:

M/s. LIC, Canada Building, Dr. D.K. Road, Mumbai - 400001. Demand Notice Date: 28.07.2022. Amount claimed as per Demand Notice (Account No.1591873002342) being Rs.5,89,582/- respectively with further interest from 26.07.2022 onwards and other costs thereon; Amount Outstanding: Rs.5,89,152/- respectively with further interest from 03.12.2022 onwards and other costs thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of Flat No.007, on the Ground Floor, admeasuring Area 375 Sq.ft., (Built-up) in the Building known as "Omkar Apartment", Constructed on land bearing Survey No.48, Hissa No. 8 B, admeasuring area 500 Sq.mtrs., out of Total admeasuring Area 0H-40R-0P and Pot Kharaba 0H-02-0P, lying behind situated at Village Pisavali, Taluka Kalyan, District Thane and within the limits of Gram Panchayat Pisavali and Registration District Thane and Sub-Registration District Kalyan. Boundaries:- North - Property of Shri Gangaram Nago Bhane, South Property of Survey No. 48/8 (B), East - Property of Shri Bala Patil, West - Property of Shri Vaman Krushna Bhane.

SI.No.2:- Borrower: Mr. Vinod Anil Shinde, S/o. Anil Maruti Shinde, Room No.66, Sakinabai Chawal, Dharavi Main Road, Near Post Office, Dharavi, Mumbai - 400017. Also at: Lokmanya Tilak Municipal Hospital & Medical College, (Brihanmumbai Municipal Corporation), Dr. Babasaheb Ambedkar Road, Rb2 Central Railway Quarters, Sion West, Mumbai - 400022. Also at: Flat No.006, Ground Floor, Krishna Complex, Gopal Building, Near Relax Hotel, Hajimalang Road, Nadivali, Kalyan - 421306. Co-Borrower - I: Mrs. Janabai Anil Shinde, W/o. Anil Maruti Shinde, Room No.66, Sakinabai Chawal, Dharavi Main Road, Near Post Office, Dharavi, Mumbai - 400017. **Also at:** Flat No.006, Ground Floor, "Krishnan Complex", Gopal Building, Near Relax Hotel, Hajimalang Road, Nadivali, Kalyan - 421306, Co-Borrower - II: Mrs. Swati Vinod Shinde, W/o. Vinod Anil Shinde, Room No.66, Sakinabai Chawal, Dharavi Main Road, Near Post Office, Dharavi, Mumbai - 400017. Also at: Flat No.006, Ground Floor, Krishna Complex, Gopal Building, Near Relax Hotel, Hajimalang Road, Nadivali, Kalyan - 421306. Guarantor: Mr. Dinesh Vasant Sonawane, S/o. Vasant Sonawane, Room No. A-47, Ram Krishna Ghruh Nirman Sanstha Chawl, Shashtri Nagar, Koliwada, Dharavi, Mumbai - 400017. Also at: Room No.66, Sakinabai Chawal, Dharavi Main Road, Near Post Office, Dharavi, Mumbai - 400017. Also at: M/s. Brihanmumbai Electricity Supply and Transport, Best Bhawan, Best Marg, Colaba, Mumbai - 400001.

Demand Notice Date: 10.03.2022. Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870003384) being Rs.12.26.916/- respectively with further interest from 09.03.2022 onwards and other costs thereon; Amount Outstanding: Rs.13.26,613/- with further interest from 03.12.2022 onwards and other costs thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of property and land with building in Floor No.006, on the Ground Floor, admeasuring about 348.50 Sq.ft., Carpet Area, in the building known as Gopal, in the Krishna Complex, constructed on the land bearing Survey No.19, Hissa No.4-B, admeasuring about 355.35 Sq.ft., situated at Revenue Village Nandivali Tarfe Ambernath, Taluk Kalyan, Distrcit Thane, within the limits of Nandivali Gram Panchayat and within the limits of Registration District Thane and Sub-Registration District Thane and Sub-Registration District Kalyan. Schedule of Flat: - East - Open Space, West - Parking, North - Flat No.005, South - Open Space, Schedule of Land: - East Ganesh Dhone Plot, West - Sai Sadan Building, North - Open Plot, South - Road.

SI.No.3:- Borrower: Mr. Rahul Santlal Jaiswar, S/o. Mr. Santlal R. Jaiswar, Room No.05, Chawl No.06, Trimurti Colony,

Gouripada, Near Yogidham, Kalyan West, Taluk Kalyan, District Thane - 421301. Also at: Ms. Rahul Auto Garage, Gala No.1, Nana Patil Chawl, Priya Darshini CHS, Birla College Campus Road, Next to Kotak Mahindra Bank, Opp. Sandeep Hotel, Kalyan (W), Taluk Kalyan, District Thane - 421301. Also at: Flat No.202, 2nd Floor, B - Wing, Building No.2, Sai Pooja Apartment, Near Gandhari Bridge and Opposite to Rutu Park On New Nashik Bypass, Kalyan West, Thane -421301. Co-Borrower: Mrs. Savita Rahul Jaiswar, W/o. Mr. Rahul S. Jaiswar, Room Room No.05, Chawl No.06, Trimurti Colony, Gouripada, Near Yogidham, Kalyan West, Taluk Kalyan, District Thane - 421301. Also at: Flat No.202, 2nd Floor, B - Wing, Building No.2, Sai Pooja Apartment, Near Gandhari Bridge and Opposite to Rutu Park On New Nashik Bypass, Kalyan West, Thane - 421301. Guarantor: Mr. Umashankar Udaynath Raul, S/o. Udaynath Raul, Flat No. 204, 2nd Floor, A - Wing, Building No.2, Sai Pooja Apartment, Near Gandhari Bridge & Opp. to Rutu Park, Village, Baapgaon - Devrung, Taluk Bhiwandi, District Thane - 421305, Also at: Mr. Umashankar Udaynath Raul, M/s. Samruddhi Weaving Mills Pvt. Ltd., 683, Gurudev Compound, Opp. Deep Hotel, Sonale Village, Taluk Bhiwandi, District Thane - 421302.

Demand Notice Date: 30.07.2022. Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870003036) being Rs.13,79,306/- respectively with further interest from 29.07.2022 onwards and other costs thereon; Amount Outstanding: Rs.14,44,670/- with further interest from 03.12.2022 onwards and other costs thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of property at Flat No.202, on the 2nd Floor, admeasuring about 490 Sq.ft., Carpet Area (Inclusive of Area adm. 36 Sq.ft., of Balcony), B - Wing, Building No.02, in the building known as "Sai Pooja Apartment", constructed on land bearing Survey No.76, Hissa Nos.9, Area admeasuring 0H-8R-1P and Survey No.76, Hissa No.17, admeasuring Area 0H-1R-0P, all those pieces or parcels of lands situated lying and being at Village Devrung, Taluka - Bhiwandi and District Thane, in the Registration District Thane and Sub-District of Bhiwandi, within the limits of Gram Panchayat Devrung. Boundaries:- North - Compound Wall and Open Plot, South - Lobby/Lift, East Flat No.203, West - Flat No.201. SI.No.4:- Borrower: Mr. Vilas Davanand Pawaskar, S/o. Davanand Pawaskar, No.7693, Tadali Road, Opp. Durga Mata

Mandir Hanuman Nagar, Kamatghar Bhiwandi, Thane Maharashtra - 421305. Also at: Flat No.102, 1st Floor, "Omkar Ashish" Neral Village Karjat Taluk, Raigad District - 410101, Co-Borrower: Mrs. Vedika Vilas Pawaskar, W/o. Vilas

Dayanand Pawaskar, No.7693, Tadali Road, Opp. Durga Mata Mandir Hanuman Nagar, Kamatghar, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421305. Also at: Flat No.102, 1st Floor, "Omkar Ashish" Neral Village Karjat Taluk, Raigad District - 410101. Guarantor: Mr. R. Ravindra Ramulu Bhasa, S/o. Ramulu B. Bhasa, 1st Floor, Telengana Building (Rupi), Anesh Nagar Road, No.3-5, Ward No.17, Kamatghar, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421305. Also at: Room No.626, Ground Floor, Firdoz Apartment, Hakhi Nagar, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421302.

Rs.15,19,431/- respectively with further interest from 14.03.2022 onwards and other costs thereon; Amount Outstanding: Rs.16,56,343/- with further interest from 03.12.2022 onwards and other costs thereon. DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of Flat No. 102, on the 1st Floor, Area admeasuring about 645 Sq.ft., Built-p, in the building known as "Omkar Ashish", constructed on land bearing 1) Old Survey No.69, Hissa No.3, New Survey No.400, Hissa No.2, Area admeasuring 162.00 Sq.Mtrs., and 2) Old Survey No.96, Hissa No.2B, New Survey

No.473, Hissa No.1, Area admeasuring 311 Sq.Mtrs., total Area admeasuring 473.00 Sq.Mtrs., all those pieces or parcels

of lands situate lying and being at Village Neral, Taluka Karjat and District Raigad, within the limits of the Gram Panchayat

Demand Notice Date: 17.03.2022. Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870003424) being

Neral and within the Registration District Raigad and Sub-District of Karjat. Schedule of Flat:- East - Lobby, West -Compound, North - Open Plot, South - Flat No.101. Schedule of Land:- East - Survey No.69, Hissa No.3, West - Plot No.7, North - Survey No.67, South - Plot No.2, 6 Meter Road. SI.No.5:- Borrower: Mr. Rahul Narayan Tariyo, Room No.6, Navsheya Patkar Chawl, Khindipada Dargah Road, Bhandup West, Mumbai - 400078, Maharashtra. Also at: M/s. Fountain Head Entertainment Private Limited, 1st Floor, New Era Mill Compound, 16 Mogul Lane, Opp. Big Bazaar, Matunga West, Mumbai - 400016. Also at: Flat No.305, 3rd Floor, A1 Wing, Sunshine Complex, Pimplas Road, Behind Reliance Petrol Pump, Kongaon, Taluka Bhiwadi, Thane -

421311. Co-Borrower: Mrs. Kanjal Narayan Tariyo, Room No.6, Navsheya Patkar Chawl, Khindipada Dargah Road, Bhandup West, Mumbai - 400078, Maharashtra. Also at: Flat No.305, 3rd Floor, A1 Wing, Sunshine Complex, Pimplas Road, Behind Reliance Petrol Pump, Kongaon, Taluka Bhiwadi, Thane - 421311. Guarantor: Mr. Vijay Pratap Singh Demellow Chawl, R.C. Marg, Maroli Church, Chembur, Mumbai - 400074, Maharashtra. Also at: M/s. Soft Integrity, Godrej Type - 4, Vikroli West, Mumbai - 400083.

Demand Notice Date: 08.07.2022. Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870003310) being Rs.16,03,405/- respectively with further interest from 07.07.2022 onwards and other costs thereon; Amount Outstanding; Rs.16,92,938/- with further interest from 03.12.2022 onwards and other costs thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of the Flat No.305, on the 3rd Floor, A-1 Wing, admeasuring 530 Sq.ft,. ie. 49.25 Sq.Mtrs., Built-up, in the building known as Sunshine Complex, constructed on land bearing Survey No.167, Hissa No.8. admeasuring Area 0H-70R-8P Le. 1780 Sq.Mtrs., Lying being situated at Village Kon, Taluka Bhiwandi, District Thane, Within the limits of Gram Panchayat Kon and Registration District Thane and Sub-Registration District Bhiwandi. Schedule of Flat:- East - A-2 Building, West - Open Space and Building, North - Open Space, South -Passage and Flat 304. Schedule of Land: - East - Varun Patil Estate, West - Vinod Mhatre Estate, North - Suresh Kene Chawl, Royal Complex, South - Priyanka Apartment.

SI.No.6:- Borrower: Mr. Bibhishan Pandurang Chavan, S/o, Pandurang Chavan, C/4, Veer Tanaji CHS, LBS Nagar, Khadi No.3, Beside Shivsagar Dairy ,90 Feet Road, Mohili Village, Saki Naka, Mumbai - 400072. Also at: M/s. Omkar Tailors, LBS Nagar, Khadi No.3, Safed Pool, 90 Feet Road, Saki Naka, Mumbai - 400072, Also at: Flat No.302, Third Floor, Mamta Mohan Residency, Neral Village, Karjat Taluk, Raijad District, Pincode - 410101. Co-Borrower: Mrs. Sangita Bibhisan Chavan, W/o. Bibhishan Chavan, C/4, Veer Tanaji CHS, LBS Nagar, Khadi No.3, Beside Shivsagar Dairy, 90 Feet Road, Mohili Village, Saki Naka, Mumbai - 400072, Also at: Flat No.302, Third Floor, Mamta Mohan Residency, Neral Village, Karjat Taluk, Raijad District, Pincode - 410101. Guarantor: Mr. Narsing Manekrao Hotkar, S/o. Manekrao Hotkar, Room No.05, Sunrise Chawl, Jarimari Opposite, Master Compound, Kurla Andheri Road, Kurla, Mumbai - 400072. Also at: M/s. Ambika Enterprises, Krishna Nagar, Near Jaganath Temple, Sakinaka Metro, Mumbai - 400072.

Demand Notice Date: 23.08.2022. Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870003501) being Rs.16,63,314/respectively with further interest from 22.08.2022 onwards and other costs thereon; Amount Outstanding: Rs.17,16.614/-

with further interest from 03.12.2022 onwards and other costs thereon. DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of the land or building in Flat No 302, on the 3rd Floor, Area admeasuring about 590 Sq.fts., Built-up, in the building known as Mamta Mohan Residency, constructed on land bearing Old Survey No.69/2B Paiki, Plot No.6 and New Survey No.473 Hissa No.6, admeasuring 483 Sq.Mtrs., Assessment Rs.48-30 Ps., lying being situated at Village Neral, Taluka Karjat, Dist-Raigad, within the Limits of Gram Panchayat Neral, within the limits of the Sub-Registrar of Assurances at Karjat and Registration District Raigad. Schedule of Flat:- North -Lobby and Flat No.305, South - Open Space, East - Flat No.301, West - Open Space, Schedule of Land: - South - Plot No.5, North - Internal Road, East - Internal Road, West - Land Bearing Survey No.69/2A.

SI.No.7:- Borrower: Mr. Murugesan Muniyan Lingttaar, S/o. Mr. Muniyan Lingttar, Room No.06, K Sector, C - Line, Cheetha Camp, Trombay, Mumbai - 400088. Also at: M/s. Style Bags, Sainath Nagar, Upper Trombay, Custom Road, Trombay, Mumbai - 400088. Also at: Flat No.250, 2nd Floor, Mamata Mohan Residency, Neral Village, Karjat Taluk, Raigad District, Pincode - 410101. Co-Borrower: Mrs. Latha Murugesan Lingttaar, Room No.06, K - Sector, C - Line, Cheetha Camp, Trombay, Mumbai - 400088. Also at: Flat No.250, 2nd Floor, Mamata Mohan Residency, Neral Village, Karjat Taluk, Raigad District, Pincode - 410101. Guarantor: Mr. Chinnathambi Narayanasamy, S/o. Mr. Narayanasamy, Room No. 16, K - Line, D - Sector, Cheeta Camp, Shivaji Nagar, Trombay, Mumbai - 400088.

Demand Notice Date: 27.07.2022. Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870003531) being Rs.17,69,897/- respectively with further interest from 26.07.2022 onwards and other costs thereon; Amount Outstanding: Rs.18.46,851/- with further interest from 03.12.2022 onwards and other costs thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of the land or building situated in Flat No.205, on the 2nd Floor, Area admeasuring about 540 Sq.fts., Built-up, in the building known as Mamata Mohan Residency, constructed on land bearing Old Survey No.69/2B Paiki, Plot No.6 and New Survey No.473, Hissa No.6, admeasuring 483 Sq.Mtrs., Assessment Rs.48-30 Ps., lying being situated at Village Neral, Taluka Karjat, District Raigad, within the Limits of Gram Panchayat Neral, within the limits of the Sub-Registrar of Assurances at Karjat and Registration District Raigad, Schedule of Flat:- North - Internal Road, South - Lobby and Flat Nos.201 & 202, East - Lobby and Flat No.206, West - Flat No.204. Schedule of Land:- East - Internal Road, West - Land Bearing Survey No.69/2A, South - Plot No.5, North - Internal Road.

SI.No.8:- Borrower: Mr. Dharmenjay Kumar Suman, 05, New Krushna Patil Chawl, Near Jyotiba Mandir, Manorama Nagar, Thane West, Thane - 400607, Maharashtra, Also at: M/s, Rahul Enterprises, New Krishna Patil Chawl, D.Ed. College, G.B. Road, Near Shankar Mandir, Manorama Nagar, Thane West, Thane - 400607. Also at: Flat No.401, 4th Floor, B/1, Sai Dev Park, Mauje Purna, Taluk Bhiwandi, District Thane - 421302, Co-Borrower; Mrs. Shobhawati Dharmenjay Suman, 05, New Krushna Patil Chawl, Near Jyotiba Mandir, Manorama Nagar, Thane West, Thane -400607. Also at: Flat No.401, 4th Floor, B/1, Sai Dev Park, Mauje Purna, Taluk Bhiwandi, District Thane - 421302. Guarantor: Mr. Rajnarayan Maurya, Flat No.402, A/3, Saidev Park, Purna, Bhiyandi, Thane - 421302. Also at: M/s. Rupesh Construction, 77/535. Sureh Girdhar Chawlrambaug, Upvan, Thane West.

Demand Notice Date: 08.07.2022. Amount claimed as per Demand Notice (Account No.1591870003035) being Rs.23,38,019/- respectively with further interest from 07.07.2022 onwards and other costs thereon; Amount Outstanding: Rs.24,73,846 /- with further interest from 03.12.2022 onwards and other costs thereon

DESCRIPTION OF THE PROPERTY: All that piece and parcel of Land in Thane Registration District, Bhiwandi Sub-Registration District, Bhivandi Taluka, Puurna Village, Flat No.401, on the 4th Floor, Building No.B/1, Sai Dev Park in Survey No.169/4 Part, Measuring to an extent of 858 Sq.ft., and admeasuring Area 557.4 Sq.mtrs., with building constructed thereon along with all the pathway rights and other usual rights thereon situated with the following; Schedule of Flat: North - Staircase, South - Road, East - Open Space, West - Flat No.402. Schedule of Land: North - Shiv Mandir, South - Road, East - Godown of Mr. Valekar, West - Building No.2. Authorised Officer,

Date: 05.12.2022

Repco Home Finance Ltd.

14-11-2022

Sunstone CHSL, Sec No. II of Rajhans Dream at Village Bahrampur, Vasai (West), Dist – Thane 401202

K. R. Steel Coprporation (Propriter- Kirit Chhabildas Sheth),

Details of the security/security interest details of the mortgaged property: Secured Property 1:- Office

Nagar, Borivali West Mumbai - 400092 Secured Property 2:- AA/9, Ground Floor, 'AA' Wing, Beas Sadan, S No 131 (new) 94 (old) Village Achole, Near

Details of the security/security interest details of the mortgaged property: Flat No 702, 7th Floor, C Wing, Bldg No 1, Rishabh Tower, Padmayati Nagar, Bolini, Agashi Road, Virar West, Dist, Palghar-401303

Rashmikant Manganlal Gangar Details of the security/security interest details of the mortgaged property: Flat No.13, Building No.

21-11-2022 Mourya, M/S Riddhi Creation (Prop. Anand Kumar S 56,49,367.13 8507482 Mourya), Mr. Sunil S Mourya

21-11-2022 5222073 & Choudhary & M/S P R Enterprises 16,47,852.04 01-05-2021 5221574 (Prop. Nenubai M Choudhary)

34,94,223.29 30-01-2021 6392769 Mr. Shirajudeen Mustafa & Mr. Shekkar Mustafa Details of the security/security interest details of the mortgaged property: Flat No. D-201, Admeasuring 600 Sq.f.

carpet area on the Fifth Floor, Xrbia Vangani, Village Khadyachapada, Pashane, Karjat-421503. Furthermore, this is to bring to your attention that under Section 13 (8) of the SARFAESI Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for



AURANGABAD MUNICIPAL CORPORATION,

AURANGABAD E-Tender Notice No./AMC/DY.E/WW/Mech/313/2022-23 Dated: 07/12/2022

(Online) Parent Portal: http://mahatender.gov.in Aurangabad Municipal Corporation, Aurangabad, Dist. Aurangabad is "C" class Municipal Corporation nas established a Sewage Treatment Plant based on Sequential Batch Reactor Technology of Capacity

Aurangabad. Expression of interest is invited from the Agencies of repute and those who have experience in similar type of works and who fulfil the qualifying criteria as mentioned in tender. Documents for Supply & Erection of Allied equipments with testing & Commissioning of 5 MLD STP Plant at Dr. Salim Ali Sarovar.

5.0 MLD, with Sump, Pump house, Rising mains etc. at Near Dr. Salim Ali Sarovar, CIDCO N12,

It is essential that the documents required as per minimum eligibility criteria should be duly signed by the Govt./ Semi Govt. officer not below the rank of Executive Engineer or equivalent officer/ competent

officer of the concerned organization. The schedule regarding sales of tenders, submission and opening, tender download and upload of andere is as helow:-

territorio do below.							
Sr. No.	Description	Start Date	Hrs.	End Date	Hrs.		
1	Publication of tender	08/12/2022					
2	Document Download	08/12/2022					
_	Pre - bid Meeting	27/12/2022					
4	Bid Submission start from	08/12/2022		02/01/2023			
5	Opening of Technical envelope (if possible)	04/01/2023					
6	Opening of Commercial envelope	As per convenience of AMC					
Noto:							

- a) It is mandatory on all interested bidders to enroll on parent portal of e-tender system; http://mahatenders.gov.in for downloading tender documents and to participate in tender process.
- b) For any queries regarding online submission and obtaining digital signature, interested parties may contact -National Informatics Centre (NIC)-Help Desk Toll Free No 18002337315. OR contact to Mr. D.K. Pandit, Executive Engineer (Mech) AMC Aurangabad Cell No. 9764999565 or Mr. D.P. Gaikwad, Deputy Engineer (Mech) AMC Aurangabad. Cell No. 9764999665
- c) It is mandatory to submit the tenders online. The cost of e tender document and earnest money deposit shall be paid online.
- d) The Administrator/Hon. Commissioner has reserved the right to reject one or all e- tenders without assigning any reasons thereof.
- E-tender notice of above work is available on NIC's website http://mahatenders.gov.in

Executive Engineer (W.W.Mech) Aurangabad Municipal Corporation

City Engineer **Aurangabad Municipal Corporation**

The spirit of Mumbai is now 94 years old!



www.freepressjournal.in

एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: ५ वा मजला, टॉवर ३, विंग बी, कोहिनूर सिटी मॉल, कोहिनूर सिटी, किरोळ रोड, कुर्ला (प), मुंबई ४०००७०



ई-लिलाव - १५ दिवसीय सांविधानिक विक्री सूचना

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत ई-लिलावादारे विक्री.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः खालील नमूद कर्जदार, सह–कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूद मिळकत खालील तक्त्यात . दिलेल्या थकीत रकमेच्या **वसुलीकरिता ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे**. सदर मिळकत ही त्यांनी घेतलेल्या कर्जाकरिता मे. इंसीएल फायनान्स लिमिटेडकडे गहाण ठेवली आहे. तारण धनकोंकडे खालील नमद तारण मत्तेचा प्रत्यक्ष कब्जा आहे

11 111	the second of th						
अनु क्र.	कर्जदार/ सह कर्जदार/हमीदार	वसुली रक्कम	राखीव किंमत आणि इअर	लिलावाची तारीख आणि वेळ	निरिक्षणाची तारीख आणि वेळ	प्रत्यक्ष कब्जा तारिख	
ş	अम्रित लाल बुनकर (कर्जदार) आणि मंजुळा बुनकर (सह-कर्जदार)	०६.१२.२०२२ रोजी ह. २२,१८,२४४.५१/- (हपये बावीस लाख अठरा हजार दोनशे चीवेचाळीस आणि पैसे एकावन्न मात्र) + त्यावरील पुढील व्याज + कायदेशीर खर्च लंन क्र. एलएमयुएमएसटीएच०००००८७६८७	ह. १५,७८,०४२/ – (रुपये पंधरा लाख अठ्ठाहत्तर हजार बेचाळीस मात्र) इसारा अनामत रक्कम ह. १,५७,८०४/ – (रुपये एक लाख सत्तावत्र हजार आठशे चार मात्र)	३१.१२.२०२२ स. ११ ते दु. १२ दरम्यान (५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)	१४.१२.२०२२ स. ११.०० ते दु. ३.०० दरम्यान	o8.o८.२o२२	

तरण मत्तेचे वर्णन: गाव टेंमोडे, तालुका पालघर,जिल्हा पलघर येथे स्थित असलेले आणि वसलेले मध्ये बांधेलेल नेस्ट लिफ फेझ १ नावे ज्ञात कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये बी विंग मध्ये ४ थ्य जल्यावर सदर धारक एक फ्लॅट क्र. ४०६, मोजमापित ३३५ चौ.फू. म्हणजेच ३१.१२ चौ.मीटर्स आणि बाल्कनी क्षेत्र मोजमापित ६० चौरस फूट म्हणजेच ५.५७ चौरस मीटर्स (क्षेत्र चढौतार ३% पेक्षा जास्त नाही च्या सापेक्ष) चे सर्व ते. अधिक तपशिलवार वरील संदर्भित परिशिष्ट ए मध्ये वर्णन.

टीप :- १) लिलाव विक्री वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net मार्फत ऑनलाईन करण्यात येईल आणि फक्त तेच बोलीदार ज्यांनी वैध ईमेल, ओळखीचा पुरावा आणि छायाचित्र पुरावा, पॅन कार्ड धारण केलेले आहे आणि डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस मार्फत इअरचा रितसर भरणा केलेला आहे ते सदर ''ऑनलाईन ई-लिलावामध्ये'' सहभागी होण्यासाठी पात्र राहतील.

२) इच्छुक बोलीदारांनी डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस द्वारे त्यांची इअर सादर करणे आवश्यक आहे: नाभकारी नाव: एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड,

३) बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया, खाते क्र. ६५२२६८४५१९९, सरफैसी-लिलाव, एडलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, आयएफएससी कोड: on १००० । १००० ४) इअरसह ऑनलाईन अर्ज बोली प्रपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आहे ३०.१२.२०२२

५) विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net ला भेट द्या किंवा श्री. मौलिक श्रीमाली यांना फोन +९१-६३५१८९६६४३/९१७३५२८७२७ वर संपर्क करावा, हेल्पलाईन ईमेल आयडी: Support@auctiontiger.net

मोबाईल क्र. ९७६८७४६६२४/९१६७०२६८१६

सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०८.१२.२०२२ एडलवैस हाऊसिंग फायनान्स लि.

OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

(नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंट्रेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई—लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं	कर्जदाराचे / सह. कर्जदाराचे / हमीरदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई-लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
	श्रीमती सविता अभिषेक राय (कर्जदारचे) श्री अभिषेक चंद्रभूषण राय (सह–कर्जदारचे) कर्ज खाते क्रमांक LBMUM00002383766/ LBMUM00004471902	फ्लॅट नं. ७०२, ७वा मजला, इमारत क्र. ०८, "अव्हेन्यू जी", क्षेत्रफळ ३६१ चौ. फूट कार्पेट, रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी, इमारत क्रमांक ५ ते इमारत क्रमांक ९ सीएवएसएल, सर्व्हें क्रमांक ५, ५बी, ५डी, ५एफ, ५जी, गाव डोंगर, तालुका वसई, जिल्हा पालघर, विरार – पश्चिम, पिन ४०१३,०३, मोजमापित क्षेत्र ३३.५४ चौरस मीटर चटई क्षेत्र ३६१ चौ.फूट	LBMUM0002383766 ₹ १७,२०,४३० / - (दि. डिसेंबर ०६, २०२२ पर्यंत) आणि LBMUM00004471902 ₹ १०,५०,१४१ / - (दि. डिसेंबर ०६, २०२२ पर्यंत)	₹	डिसेंबर १६,२०२२ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	डिसेंबर ३०,२०२२ दुपारी ०२:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक — (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई—लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/ नोटीसी याना दि. डिसेंबर ३०, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संथी देण्यात येत आहे, अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

माठमतावरील पारोशष्टप्रमाण विका करण्यात यहल. संभाय बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमड) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्स गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. डिसेंबर २९, २०२२ रोजी दु. ०४.००सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. डिसेंबर २९, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरत्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निवेदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ येथे दि. डिसेंबर २९, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा एक्कम राष्ट्रीयकृत /वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ "आयसीआयसीआय बँक लिमिटेड" यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई–िलेलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ८४५४०८९३५३**/ ७३०४९१५५९४. वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. <mark>नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड</mark>, यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. ार राज्यानका जुलकाल जल्पाल जाल जाल. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, visit www.icicibank.com/n4p4s

दिनांक : डिसेंबर ०९, २०२२ ठिकाण : मुंबई

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

मुंबई मेट्रो नॉर्थ रिजन : ३रा मजला, बडोदा हाऊस, दीवाण शॉपिंग सेंटर मागे, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (प.),

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदीन्वये]

स्थावर मिळकती आणि जंगम मिळकतींच्या विक्रीकरीता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एप्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुती सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एप्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंच्या

प्राधिकृत अधिकान्यांनी घेतला आहे, त्या खालील नमूद खात्याच्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत. कर्जदार/हमीदार/तारणमत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रक्कम येथे खाली नमूद करण्यात आली आहे. कर्जदार/हमीदाराचे नाव स्थावर मिळकतीचे वर्णन सह ज्ञात भार काही एकूण थकबाकी ई लिलावाची (१) राखीव किंमत आणि कब्जाची

9	ъ./	आणि पत्ता	असल्यास		तारीख आणि	(२) मिळकतीची इअर रक्कम	स्थिती	निरिक्षणाची तारिख
1	संच				वेळ	३) बोली वाढविण्याची	(सांपार्शिक	आणि वेळ आणि
'	क्र.					रक्षम	/ प्रत्यक्ष)	संपर्क तपशील
	8	मे. कृषी कॉर्पोरेशन	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, ए विंग, महाविर	रु. २१.३१ लाख	२८.१२.२०२२	१) रु. २८.९८ लाख	प्रत्यक्ष कब्जा	१६.१२.२०२२
		प्रोप्रा. श्री प्रशांत सुभाष शिर्के	महाल सीएचएस लि., सर्व्हे क्र. १०, ११, १२,	१२.०७.२०२१	११०० वा. ते	२) रु. २.९० लाख		स. ११.०० ते
			प्लॉट क्र. १२, नवघर गाव, वसई रोड पश्चिम,	रोजीस अधिक	१५०० वा.	३)रु. ००.१० लाख		दु. १.००.
		महल सीएचएस लि., सर्व्हे क्र. १०,११,१२,	तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-	त्यावरील न				संबंधित व्यक्ती
		प्लॉट क्र. १२, नवघर गाव, वसई रोड		लावलेले व्याज				संतोष कुमार
		पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर,		आणि इतर प्रभार				९४०८२२८४२८
		महाराष्ट्र-४०१२०२	भार- बँकेला ज्ञात नाही.					सचिन नाईक
								९८२०८८९२८७
	2	मे. किसन अंकुर ट्रेडिंग	गाव खारवाई, खारवाई नाका जवळ, बदलापुर कर्जत	रु. ४३.३२ लाख	२८.१२.२०२२	१) रु. ३६.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१६.१२.२०२२
		प्रोपा. महासिन मिया	रोड, बदलापुर (पूर्व), तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे	28-08-2055	११०० वा. ते	२) रु. ०३.६० लाख		स. ११.०० ते
			४२१ ५०३. च्या सर्व्हे क्र. ८२, हिस्सा क्र. १/१ येथे	रोजीस अधिक	१५०० वा.	३) रु. ००.१० लाख		दु. १.००.
			स्थित सिद्धी सिटी मॉर्निंग स्टार ए ॲण्ड बी सीएचएस	त्यावरील न				संबंधित व्यक्ती
			लि. अशा ज्ञात बिल्डिंगीच्या ए विंग मधील ७व्या	लावलेले व्याज				संतोष कुमार
		इमारत. , येथील सर्व्हे क्र. ८२, हिसा क्रमांक		आणि इतर प्रभार				९४०८२२८४२८
		१/१ गाव खरवई, खरवई नाक्याजवळ,						अमर सिंग
		बदलापूर कर्जत रोड, बदलापूर (पूर्व),	बिल्टअप क्षेत्र ७११ चौ.फूट					८४५१८८६११६

तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे ४२१ ५०३. | भार- बँकेला ज्ञात नाही. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी दू. क्र. ०२२-४३६८३८१५

मोबाईल क्र. ९१६७७१२१७३, ९४०८२२८४२८ यावर संपर्क साधावा.

दिनांक : ०७.१२.२०२२ ठिकाण : मुंबई

दिनांक: 09.12.2022

ठिकाण: नवी मुंबई (कोपरखैरणे)



प्राधिकृत अधिकार्र

एल अँड टी फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: 15वा मजला, पीएस श्रीजन टेक पार्क प्लॉट क्र. 52, ब्लॉक डीएन, सेक्टर 5, सॉल्ट लेक सिटी कोलकाता 700 091, जिल्हा 24 - परगणाज नॉर्थ. **CIN No.:** U65910WB1993FLC060810 शाखा कार्यालय : नवी मुंबई



मागणीची नोटिस

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस व एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 मधील कलम 13 (2) अंतर्गत (यापुढे कायदा असा उल्लेख केला आहे) तुम्ही तुमच्या कर्ज खात्याचे व्याज आणि मुद्दलाची रक्कम न भरल्यामुळे आणि सदर अतिदेय रक्कम भरली नसून त्याची परतफेड करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही कायद्यातील कलम 13(2) अंतर्गत तुम्हाला सर्वांना (कर्जदार, सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स) रजिस्टर्ड पोस्ट ॲकनॉलेजमेन्ट ड्यू द्वारा मागणी सूचना पाठविली आहे. परिणामस्वरूप भारतीय रिझर्व बँकने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गिकरणाशी संबंधी सूचनांनुसार लेखापुस्तकांमध्ये कर्ज खाते हे अकार्यक्षम मालमत्ता म्हणून वर्गिकृत करण्यात आली आहे. ही सूचना 'पोहोचू शकली नाही' म्हणून परत आली आहे आणि कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत आम्ही तुमच्यासाठी ही सूचना जारी करत आहोत आणि सूचनेमध्ये 12 एप्रिल 2021 नुसार, दिलेल्या रकमेची व प्रत्यक्ष पैसे मिळेपर्यंत किंवा जमा होईपर्यंत पुढील व्याज आणि इतर शुल्कांची ह्या दैनिकातील प्रसिध्दीपासून 60 दिवसांच्या आधी एल।टी फायनान्शिअल सर्व्हिसेसला (आधीचे नावः एल।टी हाउसिंग फायनान्स जी एल।टी एल।टी फायनान्स किमेटेडसोबत ('एलटीएफ') संलग्न झाली) परतफेड करावी अशी मागणी करत आहोत. ह्या सूचनेतील अटींनुसार तुम्ही तुमच्या देयत्वाची परतफेड करण्याची तुमची जबाबदारी पूर्ण केली नाहीत तर आम्हाला कायद्यातील कलम 13(4) किंवा कलम 14 अतर्गत देण्यात आलेल्या सर्व किंवा काही अधिकारांचा नाईलाजाने वापर करावा लागेल व आम्हाला कायद्यांतर्गत आणि/किंवा सध्या सुरू असलेल्या कोणत्याही इतर कायद्यात वेळोवेळी असलेल्या कोणत्याही अधिकारांवर

कर्ज खाते	कर्जदार आणि		रीख/एनपीए तारीख/ देय रक्कम	स्थावर मालमत्तेचे वर्णन (गहाण ठेवलेल्या)		क्रमनेने वर्णन (ग्रहाण वेवळेला)
क्रमांक	सहकर्जदारची नावे	एनपीए तारीख	थकबाकी रक्कम (₹)	- स्थावर मालमत्त्व वर्णन (गहाण ठवलल्या)		
MUMHL17000708 आणि MUMHL17000610	मनराज पुरी हरविंदर कौर पुरी संपत्ति हॉस्पिटॉलटी प्रायव्हेट लिमिटेड (संचालक मनराज पुरी मार्फत)	मागणी सूचना दिनांक : 14/11/2022 एनपीए दिनांक : 04/10/2022	दिनांक 08-11-2022 रोजीनुसार रु. 1,34,92,777.97/- (रुपये एक कोटी चौतीस लाख व्याण्णव हजार सांतशे सत्त्याह्वर आणि पैसे सत्त्याण्णव फक्त)	क्षेत्रफळात समाविष्ट),	र्ड् क्षेत्रफळ अि बांधकाम क्षेत्र ोच्या भूखंडावर	जेचा पत्ता आहे : धमापन 54.492 चौ.मी. + 3.483 चौ.मी. गबी (बाल्कनीच्या फळ 61.412. चौ.मी., 11वा मजला, ऑर्किड ऐसिडन्सी, क्र. , सेक्टर 14, रीलायन्स फाऊंडेशन स्कूलजवळ, कोपरखैरणे,
				सीमारेषा	पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणी	आतला रस्ता क्षीन प्लाझा आतला रस्ता ब्रीझ पार्क

अधिकृत अधिकारी करिता एल्&टी फायनान्स लिमिटेड

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our clients are negotiating with Messers Siroya Developer private Limited, who claims to be owners of Office premises No.102, 103, 104 (said Office Premises) in the building known as Kapil Vastu in Manglik CHS Ltd for purchase of the same, along with respective shares incidental thereto, and all of which are more particula described in the schedule hereunder written. We have been informed by the aforesaid owners that the said office premises are currently

nortgaged in favor of The Abhyudaya Co-operative Bank ltd. (the said bank) and that all the original title documents relating to office premises no. 102 and 103 thereto have been deposited with the said bank as security for repayment of credit facility.

Pursuant to order dated 24/05/2017 passed by The Chief Metropolitan Magistrate Mumbai. Physical Possession of the secured assets viz. Office Nos.102 and 103, on first floor in Kapil Vastu Building, Situated on land bearing Survey No. 14, Hissa No. 1, CTS No. 154, bearing Plot No. 42 and 52, Pahadi, Goregaon (West), Mumbai 400 104. Was taken by the Authorized Officer of CFMARC on 25th March 2021 (CFM Asset Reconstruction Pvt, Ltd acting in its capacity as a Trustee of CFMARC Trust-2 ABCBL)

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance share, sale, mortgage, lease, lien, licence, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 07 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Office No. 102 admeasuring 594 sq.ft (carpet area), share certificate No.8, nos of shares 10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos.71 to 80 both inclusive and office No.103 admeasuring 594 sq.ft (carpet area) share certificate No. 9, nos of shares 10 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 81 to 90 both inclusive, office No. 104 admeasuring 280 sq.fts (carpet area), share certificate No.10, nos of shares 10 fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive nos. 91 to 100 both inclusive on first floor in the building known as Kapil Vastu in Manglik CHS Ltd, situate on land bearing Plot no. 42 adm.512.62 sq.mtand plot no. 52 adm.344 sq.mtr or thereabout, Survey No.14, Hissa No.1, CTS NO. 154 of village Pahadi Goregaon ,Taluka Borivali in the registration sub-district and district of Mumbai Suburban at shree Nagar, Goregaon (W) Mumbai 400 062

Dated this 9th day of December, 2022

Advocates for the Intending Purchasers J. R. VAKIL & ASSOCIATES Advocate High Court, 103, Plot No. 58, Rd. No. 4, Joy Villa, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai - 400 104.

रोल्टा इंडिया लिमिटेड

सीआयएन:एल७४९९९एमएच१९८९पीएलसी०५२३८४ नोंदणी कार्यालय: रोल्टा टॉवर-ए, रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. फोन क्र. : ९१-२२-२९२६६६६६, फॅक्स क्र. : ९१-२२-२८३६५९९२, ई-मेल : investor@rolta.com बेबसाईट : www.rolta.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अद्र ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत घ्यावयाच्या रोल्टा इंडिया लिमिटेडच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

मूचना याद्वारे देण्यात येते की **रोल्टा इंडिया लिमिटेड** (सीआयएनःएल७४ ोएलसी०५२३८४) ची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही कंपनीच्या सर्व सभासदांना ई-मेल दारे पाठविलेल्या अशा ३२ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२ रोजी दु. १२.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

देशात कोविड-१९ महामारी सुरू असण्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखणे आवश्यक असल्यामुळे निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) अनुक्रमे त्यांचे सर्क्युलर क्र. १४/२०२० आणि १७/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल, २०२० सहवाचता सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए सर्क्युलर्स) द्वारे एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे, त्यानुसार कंपनीची ३२ वी एजीएम एमसीए सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') आणि त्या अंतर्गत नियमांच्या प्रयोज्य तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या अनुपालनात फक्त व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत घेण्यात येणार आहे. सभासदांनी नोंव घ्यावी की ३२ व्या एजीएम मधील सहभाग हा फक्त व्हीसी/ओएव्हीए मार्फत राहील. वरील एमसीए सर्क्यलर्स आणि सेबी द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० च्या अनुपालनात ३२ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ करीता वार्षिक . अहवाल हा कंपनी/डिपॉझिटरीज (डीपी) कडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सर्व सभासदांना ०८ डिसेंबर, २०२२ रोजी किंवा नंतर पाठविण्यात आला आहे, ३२ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.rolta.com</u> आणि स्टॉक एक्स्वेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आण<u>ि www.nseindia.com</u> वर आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल''), दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान पुरविण्याकरिता एजन्सीची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे. एजीएम मध्ये सामील होण्यासाठीच निर्देश ३२ व्या एजीएमच्या सूचनेत दिले आहेत.

अधिनियमाच्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २० सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ०८ एप्रिल, २०२० दिनांकीत सर्क्युलर क्र. १४/२०२० नुसार ३२ व्या एजीएममध्ये विचारात घेण्यासाठी ठरवांचे कामकाज दूरस्थ ई-मतदान (एजीएमपूर्वी मतदान करण्याची सुविधा) आणि एजीएम दरम्यान ई–मतदानामार्फत सुद्धा करण्या येईल त्यासाठी कंपनी एनएसडीएलच्या सेवेसह

३२ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास डिपॉझिटरीजकडे आणि प्रत्यक्ष माध्यमाने धारण केले असल्यास कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंट न्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट (आरटीए) (<u>www.linkintime.co.in</u>) वर त्यांचे ईमेल पत्ते नोंदविण्याची/अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे. ई-मेल पत्ते नोंदविण्याशी संबंधित कोणत्याही चौकशी करीता सभासद rnt.helpdesk@linkintime.co.in कडे लिहू शकतात.

कट ऑफ तारीख म्हणजेच गुरूवार २२ डिसेंबर, २०२२ रोजीस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद दूरस्थ ई-मतदान/ ३२ व्या एजीएम मध्ये ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी हक्कदार सर्व सभासदांना कळविण्यात येते की,

१. कंपनीच्या ३२ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानामार्फत दूरस्थ ई-मतदानाला मंगळवार २७ डिसेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे. सुरूवात होईल. आणि

गुरूवार २९ डिसेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे. संपेल, त्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्युल्ड बंद ई-मतदान पद्धतीकरिता सुविधा ३२ व्या एजीएमच्या द्रम्यान सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. व्हीसी/ओएव्हीएम पार्फत सभेला हजर असलेले आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही ते सभासद ३२ व्या एजीएमच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीमार्फत त्यांचे मतदान करण्यासाठी पात्र

ज्या सभासदांनी ३२ व्या एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे अगोदर त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएमला हजर राहू शकतात परंतु पुन्हा मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत.

दरस्थ ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कटऑफ तारीख गुरूवार, २२ डिसेंबर, २०२२ आहे. ज्या व्यक्तींची नावे कटऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासल

रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील ते दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी किंवा एजीएम दरम्यान मतदान जी व्यक्ती ३२ व्या एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद बनली आहे आणि कटऑफ तारखेस शेअर्स धारण केलेले आहेत ते <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त

कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्वङ क्वेश्चन्स (एफएक्युन) चा संदर्भ घेऊ शकता आणि सभासदांसाठी ई–मतदान युजर मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री नं. १८००-२२२-९९० वर फोन करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवावी

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ई–मेल पत्ते नोंदविलेले नाहीत र mt.helpdesk@linkintime.co.in कडे ई-मेल द्वारे फोलिओ क्र. आणि भागधारकाचे नाव, पॅन कार्ड आणि आधार कार्डची स्वसाक्षांकीत प्रत नमृद केलेली विनंती पत्राची स्कॅन्ड प्रत पाठवून ३२ व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२१-२२ आणि/िकंवा ई-मतदानासह व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ३२ व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी लॉगईन तपशिल प्राप्त करू शकतात.

दिलेली आहे. सूचनेत प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनी किंवा कंपनीचे आरटीए किंवा डीपीकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंद्विलेले नाहीत त्यांच्यासाठी तपशिलवार गहिती समाविष्ट आहे. रोल्टा इंडिया लिमिटेड करित

ज्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेला हजर राहण्याची माहिती आणि ई-मतदानाची पद्भत ३१व्या एजीएमच्या सूचनेत

CSB BANK LTD.

अनु अपार्टमेंट, गोवर्धन नगर, एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०० ०८०. तारण सोने दागिन्यांच्या लिलावावरील जाहिर सूचना

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य इच्छुक बोलीदारांना याद्वारे कळविण्यात येते की, बँकेने जारी केलेल्या परत मागविणे/लिलाव सूचना आणि प्रदानासाठी सूचनेनंतरही कर्जदारांनी बँकेची थकबाकी चुकती न केल्यामुळे त्यांनी घेतलेल्या कर्जासाठी संबंधित कर्जेदारांद्वारे तारण म्हणून बँकेकडे तारण ठेवलेले सोने दागिणे हे शाखेच्या परिसरात **१६.१२.२०२२ रोजी सायं. ३.३० वाजता** प्रत्यक्ष लिलावमार्फत ''जे आहे जेथे आहे'' आणि ''कोणत्याही मतदीशिवाय'' तत्त्वाने जाहीर लिलावात विकण्यात येणार आहेत, लिलाव बँकेच्या सूचना फलकावर त्यांचे प्रकाशन केल्यावर बँकेच्या निर्देशाने कोणत्याही अन्य तारखेपर्यंत तहकुबे ला जाऊ शकते. कर्जदारांना याद्वारे पुढे कळविण्यात येते की जर जाहीर लिलाव यशस्वी झाली नाही तर सोन्याचे दागिणे खाजगी विक्रीने निकाली काढण्यास येतील आणि जर तेथे पुढे काही शिल्लक असल्यास

अनु. क्र.	खाते नाव	खाते क्रमांक	निव्वळ वजन
8	श्रीजेश गोविंदन	0535-08835888-000088	३४.५
?	श्रीजेश गोविंदन	0534-08836888-000085	९५.५

त्यानंतर वसुल करण्यात येईल. कायदेशीर लिलाव हा बँकेला थकीत उर्वरित रकमेच्या वसुलीसार्ठ

अधिक तपशिल/खातेनिहाय कर्जदारांची माहिती आणि लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छक बोलीदार

. संबंधित शाखेत संपर्क करू शकतात ठेकाणः मुलुंड, दिनांक: ०८.१२.२०२२ सीएसबी बँक : ९०७२६०१२३३

कर्जदारांच्या विरोधात करण्यात येईल.

हिंदस्तान मिल्स लि.

सीआयएनः एल१७१२१एमएच१९०४पीएलसी०००१९५ **नोंदणीकृत कार्यालय:** शिवसागर इस्टेट, ''डी'' ब्लॉक, ८ वा मजला,

डॉ. ॲनी बेंझंट रोड, वरळी, मुंबई ४०००१८, दूरध्वनीः ०२२ ६१२४०७०० • ईमेल- contact@hindoostan.com • www.hindoostan.com

सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात कंपनीचे समभाग हस्तांतरणाकरिता

न्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) प्राधिकरण (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) नियमावली. २०१६ ("नियमावली") सहवाचता कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम १२४(६) च्या तरतुदीनुसार, वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे, कंपनीला सात सलग वर्षे वा अधिक वर्षांकरिता दावा -करण्यात आलेल्या लाभांशासंदर्भात इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) मधील सव मागांच्या हस्तांतरणासाठी अनिवार्य आहे.

प्रदर नियमावलीनसार, कंपनीने कंपनीच्या नोंदणीतील त्यांच्या उपलब्ध पत्त्यावर आयर्डपीएफ प्राधिकरणाच्य डिमेंट खात्यात कंपनीचे समभाग हस्तांतरणाकरिता शक्यता असलेले शेअर्सचा संबंधित भागधारकांना दिनांव ०६ डिसेंबर, २०२२ रोजीच्या पत्राद्वारे व्यक्तीगतरित्या पत्र पाठविला आहे. आयईपीएफ प्राधिकरण यांन स्तांतरित करण्यात शक्यता असलेले शेअर्सच्या अशा भागधारकांचे तपशील हो <u>www.hindoostan.com</u> या कंपनीच्या संकेतस्थळावर सुध्दा सदर अपलोड करण्यात आले आहे. सदर पत्र पाठविलेली तारीख ०६ डिसेंबर, २०२२ पासन तीन महिन्यांच्या समाप्तीनंतर ३० दिवसात आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्या अशा भागधारकांद्वारे धारण संबंधित शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता कंपनी आवश्यक ती पावले उचलेल.

सदर नोंद घेण्यात यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात क्रेडिट शेअर्स आणि लाभांशाच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही. आयईपीएफ प्राधिकरणाला शेअर्स हस्तांतरित केल्यानंतर, भागधारकांनी वरील नियमावलीन्वये विहित केल्याप्रमाणे, आयईपीएफ अर्ज-५ मधीर आयर्डपीएफ पाधिकरणाला अर्ज करून सदरचा दावा करावा. जे आयर्डपीएफ संकेतस्थळ अर्थाट www.iepf.gov.in यावर उपलब्ध आहे.

येण्यासाठी शक्यता असणारे यांनी नोंद घ्यावी की, नियमावलीप्रमाणे आयईपीएफच्या शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळच्याऐवजी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र(त्रां)चे निर्गमन कंपनी करेल आणि अशा जारी केल्यानंतर, कंपनी आयईपीएफच्या नावे हस्तांतरण आणि डिमॅट स्वरूपात प्रतिलिपी शेअर रूळ भागधारकांच्या नावे नोंदणीकृत आहेत ते आपोआप रद होतील आणि त्याच्या वाटाघाटी होणार नाहीत डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले संबंधित भागधारक यांनी नोंट घ्यावी की. कंपनी आयर्डपीएफच्या डिमॅट खात्याच्या नावे शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवार्डसाठी डिपॉझिटरी यांन

. गधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीद्वारे उपलब्ध तपशील हे कंपनीच्या संकेत स्थळवरावर असेल आणि नेयमावलीनुसार, आयईपीएफच्या शेअर्सच्या हस्तांतरणाच्या हेतूकरिता कंपनीद्वारे प्रतिलिपी शेअ माणपत्र(त्रां)च्या संदर्भात परेशा सचना समजण्यात येतील.

गिधारकांना पाठविण्यात आलेल्या तारीख फेब्रुवारी १४, २०२२ पासून तीन महिन्यात संबंधित ाधारकांकडून कोणताही संवाद कंपनीला प्राप्त न झाल्यास, कंपनी कोणत्याही पुढील सूचनेशिवाय नियमात दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे, सदर तीन महिन्यांच्या कालावधी समाप्तीपश्चात ३० दिवसात आयईपीएफच्या शेअर्स हस्तांतरणाकरिता नियमावलीच्या आवश्यकतेप्रमाणे करेल.

. वरील बाबीत कोणत्याही शंका असल्यास, भागधारकांना कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल कम्प्युटेक शेअरकॅप लिमिटेड, युनिटः हिंदुस्तान मिल्स लिमिटेड, १४७, महात्मा गांधी रोड, जहांगीर आर्ट ॉलरींसमोर, मुंबई - ४०००२३ येथे, दूरध्वनी क्रः ०२२-२२६३५०००/१/२, ई-मेलः <u>helpdesk@com-</u> outechsharecap.in अथवा शिवसागर इस्टेट, ''डी'' ब्लॉक, ८ वा मजला, डॉ. ॲनी बेझट रोड. वरळी. नुंबई ४०००१८ येथे, दुरध्वनीः ०२२–६१२४०७००, ई–मेलः <u>complaint@hindoostan.com</u> यावर . हंपनीचे सचिवाचे विभागमध्ये कंपनी सचिव यांना संपर्क साधाण्याची विनंती आहे

> हिंदस्तान मिल्स लिमिटेडकरित सही/ कौशिक कपासी कंपनी सचिव

स्थळ: मुंबई तारीखः ०८ डिसेंबर, २०२२ आयसीएसआय सभासदस्यत्व क्र: एफसीएस १४७९

प्रपन्न IV

[नियम-५च्या पोट नियम (२-ए) कर्ज वसली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स.

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २, मुंबई समक्ष ३ रा मजला, एमटीएनएल भवन, कुलाबा मार्केट, कुलावा, मुंबई ४००००५. मूळ अर्ज १३२ सन २०१९

समन्स

फेडरल बँक लि.

अर्जदार विरुद्ध

परि-१३

नेल्सन इतुब जोस आणि इतर प्रतिवादी ज्याअर्थी, वरील नमूद ओए १३२ सन २०१९ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर १६.११.२०२२ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावत होऊन रु. ५७,९५,७५२.९३/ - च्या

कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या

तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी; (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती

आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या त्र्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला २७.०२.२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व नामदार पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २, मुंबई समक्ष हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: १ डिसेंबर, २०२२ रोजी दिले.



न्यायाधिकारींच्या आदेशाद्वारे (संजय जैसवाल) प्रबंधक डीआरटी-॥, मुंबई

१. श्री. नेल्सन इतुब जोस,

३/१०५, अरोमा, म्हाडा कॉम्प्लेक्स, आदर्श नगर, न्यु लिंक रोड, ओशिवरा, पोलिस स्टेशन, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३

तसेच येथे श्री. नेल्सन इतुब जोस,

फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, रोहनिक अपार्टमेंट सीएचएस लि., प्लॉट क्र. १०, यारी रोड एक्स्टे. वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०६१.

तसेच येथे श्री. नेल्सन इतुब जोस, शलोक हॉस्पिलॅटी, १९/०४, गुलमोहर, म्हाडा, ओशिवरा, न्यु लिंक रोड लगत,

अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०६१.

अंधेरी (पश्चिम्), मुंबई ४०० ०५३ सौ. सोफिया जोस ३/१०५, अरोमा, म्हाडा कॉम्प्लेक्स, आदर्श नगर, न्यु लिंक रोड, ओशिवरा, पोलिस स्टेशन,

अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ तसेच येथे

सौ. सोफिया जोस फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला, रोहनिक अपार्टमेंट सीएचएस लि., प्लॉट क्र. १०, यारी रोड एक्स्टे. वर्सोवा,

हेतल विच्ची कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

०८ डिसेंबर, २०२२